

International Book On "Tribal Development: Problem & Solution"  
ISSN No.2394-8426 with International Impact Factor 2.254

## अनुसुचीत जमाती व अनुसुचीत जातीच्यामहाविद्यालयीन विद्यार्थ्यमधील मानसिक स्वास्थ्याचा अभ्यास

दिनेश जारोडे, मानसशास्त्र विभागप्रमुख,  
इंदिरा महाविद्यालय कळंब, जि. यवतगाळ,  
पांडुरंग इंगळे, सहायक प्राध्यापक, मानसशास्त्र विभाग,  
इंदिरा महाविद्यालय कळंब, जि. यवतगाळ

सारांश -

सदरस्थितीत धावपळीच्या आयुष्यकमात मानसिक स्वाथाला अतीशय महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. अशा या मानसिक स्वास्थ्याचा शोध घेतांना अनुसुचीत जमातीव अनुसुचीत जातीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यमधील मानसिक स्वास्थ्याबाबत संहसंबंधाचा अभ्यास करण्यासाठी अनुसुचीत जमातीचे ६० महाविद्यालयीन विद्यार्थी आणि अनुसुचीत जातीचे ६० महाविद्यालयीन विद्यार्थी अशा यवतगाळ जिल्ह्यातील एकुण १२० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची १८ ते २३ या वयोगटातुन निवड करण्यात आली. या संशोधनामध्ये मानसिक आरोग्य चाचणीचा वापर करण्यात आला. प्रदक्षिण संकलनानंतर गुणांकन करून टिरेशो काढण्यात आला. या संशोधनात अनुसुचीत जमातीपेक्षाअनुसुचीत जातीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले असते असा निष्कर्ष काढण्यात आला.

मुख्यशब्द- मानसिक स्वास्थ्य, अनुसुचीत जमाती, अनुसुचीत जातीचेमहाविद्यालयीन विद्यार्थी प्रस्तावणा -

व्यक्तीच्या एकांदरीत विकासाच्या प्रक्रीयेत मानसिक स्वास्थ्याची भुमिका महत्वाची आहे. 'Healthy mind in a Healthy body' अशी म्हण ही अगदी योग्य आहे. हे मानसिक स्वास्थ्य आर्थिक परीस्थिती, राहण्याचे ठिकाण, आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाच्या सुविधा व्यक्तीला कीतपत मिळत आहे आणि कीतपत पुर्ण होत आहे यावर अवलंबुन असते. मुलभुत गरजा पुर्ण करण्यासाठी जेवढ्या समस्या निर्माण होतील तेवढी मानसिक स्थिती ही कमी स्तराची राहील जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आरोग्याची व्याख्या पुढिलप्रमाणे केली आहे. मानसिक आरोग्य, हे जीविक व सामाजिक पैलुवर अवलंबुन असते ते सतत प्रवाही असते. स्थिर नसते. मानसिक आरोग्यामध्ये पुढिल गोष्टि येतात. १)

**International Book On “Tribal Development: Problem & Solution”**

**ISSN No.2394-8426 with International Impact Factor 2.254**

व्यक्तीची दुसऱ्या व्यक्ती व समाजाशी सुसंगत नारे प्रस्थापीत करण्याची क्षमता. २) बाह्य समाज व बाह्य वातावरण यांत योग्य तो बदल घडवुन आणण्यात त्या व्यक्तीने समर्थपणे व समजंसपणे कलेले योगदान. ३) त्या व्यक्तीच्या अनेकविध उर्मीची इतरांना हानी न पोहाचविता पण त्याच वेळी त्या संबंधीत व्यक्तीचे समाधान होईल अशी त्या व्यक्तीने केलेली हाताळणी.

व्यक्ती सर्वासर्वदा ताणविरहीत जीवन जगण्याचा विशेषत्वाने प्रयत्न करते. व्यक्तीने स्वतःच्या सर्वांगिण प्रगतीकरीता मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गहत्वाचे आहे. चांगले मानसिक आरोग्य ज्या व्यक्तीचे आहे त्याचे विचार चांगले असतात. आचरण ही चांगले असते म्हणजेच समायोजन अशा व्यक्तीचे उत्तम असते. उत्तम समायोजन असेल तर त्या व्यक्तीचे उत्तमच मानसिक आरोग्य असते. उत्तम आरोग्य असणारा व्यक्ती स्वतःच्या गर्यादा ओळखते. आपल्याला काय जमेल याची त्याता उत्तम खात्री असते. ती व्यक्ती कशावरही विश्वास ठेवीत नाही. आधी शहानिशा करतो. जीवनातील वैफल्यावर लगेच गात करतो. अशा व्यक्तीची इतरापेक्षा वेगटी अशी घेये असतात. अशी व्यक्ती स्वतःच्या सर्वांगिण विकासकरीता घडपडत असते. कपलान आणि ओ. डी. (१९५३) यांनी एक अध्ययन केले त्यांनी अध्यापकाकडुन मानसिक स्वास्थ्याला बाधक असणारे तत्व जाणण्याचा प्रयत्न केला. शाळेमध्ये खेळांची व्यवस्था नसणे हे कारण या मानसिक आरोग्याला अडचण आणत असल्याचे कळले. त्याचबरोबर व्यक्तीला परीस्थिती कशी प्राप्त झाली आहे यावर सुध्दा मानसिक स्वास्थ्य अवलंबुन असते.

अनुसुचित जातीच्या अनुशंगाने विचार केल्यास हीला आदिवासी जमात म्हणुन ओळखले जाते. झाडीप्रदेशामध्ये आपले जीवन व्यथित करणारी ही जमात आहे. यांच्या मुलभुत गरजा पुरुंच होत नाही तसेच सर्वच बाबतीत मागास असल्याचे आपल्या निर्दर्शनास येते तसेच अनुसुचित जातीचा १९५६ नंतर दैनंदिन विकासकमाचा आलेख सुधारल्याचे चित्र डोळ्यासमोर दिसून येते. हा समाज खेडणाकडुन शहराच्या दिशेने वळलेला आपल्याला पाहायला भिळतो. या दोन्ही जातीतील सदयरिथीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की, अनुसुचित जगाती व अनुसुचित जातीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संदर्भाने ठोस असे अध्ययन झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे अनुसुचित जमाती व अनुसुचित जातीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याचा अभ्यास

करणे' हा विषय अभ्यासासाठी निवडलेला आहे. यावरून अनुसुचित जमाती व अनुसुचित जातीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य स्पष्ट होण्यास मदत होईल.

उद्दिष्टे -

१) अनुसुचित जमाती व अनुसुचित जातीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याचा अभ्यास करणे.

गृहितक-

प्रस्तुत संशोधनाचे गृहितक सालीलप्रमाणे आहे.

१) अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यप्रक्षालनुसुचित जातीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले असते.

नमुना -

प्रस्तुत संशोधनासाठी यवतमाळ जिल्ह्याची निवड करण्यात आली. यात १८ ते २३या वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या संशोधनात मानसिक स्वास्थ्याबाबत अभ्यास करायचा असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी घेण्यात आले. यात अनुसुचित जमाती व अनुसुचित जातीचेमहाविद्यालयीन विद्यार्थीनिवडण्यात आले. तुलनात्मक अभ्यास करण्यासाठीअनुसुचित जमातीचे ६० महाविद्यालयीन विद्यार्थी आणि अनुसुचित जातीचे ६० महाविद्यालयीन विद्यार्थी असे एकुण १२० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

साधने-

प्रस्तुत संशोधनासाठी Mental health scaleहीDr.(smt) Kamlesh sharmaयांचीचाचणी वापरण्यात आली. ही चाचणी १४ ते ४५ या वयोगटासाठी वापरण्यात येते या चाचणीचा मुख्य उददेश मानसिक आरोग्य जाणणे हा आहे. या चाचणीमध्ये एकुण ६० प्रश्न आहे.यामध्ये होय, अनिश्चित, नाही असे असे तीन पर्याय दिलेले आहेत ही चाचणी सोडविण्यासाठी कोणतीच वेळ मर्यादा नाही. तरीपण शक्य तीतक्या लवकर चाचणी रोडवायची आहे.या चाचणीची विश्वसनीयता .८६ आणि .८८ आहे तर वैधता .७९ आहे.

कार्यपद्धती -

प्रस्तुत संशोधनासाठी यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली यातअनुसुचित जमातीचे ६० महाविद्यालयीन विद्यार्थी आणि अनुसुचित जातीचे ६०

महाविद्यालयीन विद्यार्थी असे एकुण १२० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रेण्डग सोंपतींग पद्धतीने गाडण्यात आले. या विद्यार्थ्यांना प्रथम विश्वासात घेवून संशोधनाचे महत्व विषद करण्यात आले. त्यानंतर Mental health scaleही Dr.(smt.) Kamlesh sharmaयांचीचाचणी देण्यात आली. चाचणीतील विधानांना प्रागाणिकपणे व मोकळेपणाने प्रतीकीया देण्यास प्रेरीत करण्यात आले. चाचणी सोडविण्यासाठी गर्यादित वेळ नसला तरी शक्य तीतक्या लवकर चाचणी सोडविण्यासाठी सांगण्यात आले. चाचणी सोडविण्यापूर्वी चाचणीबाबतच्या सुचना व्यवस्थीत रामजल्या कीवा नाही याची दक्षता घेण्यात आली होती.

फलीते -

प्रस्तुत संशोधनात मानसिक स्वास्थ कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये चांगले आहे हे काढण्यात आले यात अनुसुचित जमातीचे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि अनुसुचित जातीचे महाविद्यालयीन विद्यार्थी दाखविण्यात आले. या फलीतांचे विवरण खालीलप्रमाणे आहे.

मानसिक स्वास्थ

विद्यार्थी	N	Mean	SD	't' ratio
अनुसुचित जमाती	६०	७०.१६	४.६७	१२.७९
अनुसुचित जाती	६०	८१.२२	४.५३	

विवेचन -

प्रस्तुत संशोधनासाठी यवतमाळ शहरातील मुलामुलीची निवड करण्यात आली. यात अनुसुचित जमातीचे ६० महाविद्यालयीन विद्यार्थी आणि अनुसुचित जातीचे ६० महाविद्यालयीन विद्यार्थी असे एकुण १२० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. प्रस्तुत संशोधनात एक गृहीतक ठेवण्यात आले होते. अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यपिक्षाअनुसुचित जातीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ चांगले असते हे ते गृहित होते. प्रदक्षत संकलनानंतर रकोरींग करण्यात आले दोन्हीही समुद्दाचा सरासरी काढण्यात आला अनुसुचित जगातीच्या विद्यार्थ्यांचे प्रगाण विचलन ४.६७तर अनुसुचित जातीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रगाण विचलन ४.५३ आले. यावरून टि रेशो

**International Book On “Tribal Development: Problem & Solution”**  
**ISSN No.2394-8426 with International Impact Factor 2.254**

काढण्यात आला तो १२.७९ आला यावरून हे गृहितक ०.०१ या पातळीवर सार्वक ठरत असल्याचे दिसुन घेते.

निष्कर्ष -

वरील विवेचनावरून खालिल निष्कर्ष काढणात आला.

१) अनुसुचित जगातीच्या विद्यार्थ्यपिक्षांनुसुचित जातीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ चांगले असते

संदर्भ -

- १) व्यक्तीमत्व समरथा आणि मानसिक आरोग्य-य.च.ग.गु.विद्यापीठ नाशिक
- २) मानसशास्त्र विचारविषयक उपयोजन - डॉ.स्फुर्ती कतरणी
- ३) व्यावहारीक मनोविज्ञान - डॉ. रामपाल सिंह, डॉ. एस. डी. सिंह, डॉ. देवदत्त शर्मा
- ४) Manual for Mental health scale - Dr.(smt.) Kamlesh sharma
- ५) [www.mohfw.nic.in](http://www.mohfw.nic.in)
- ६) [www.mfcindia.org](http://www.mfcindia.org)